

माहे जुलै, २००८ च्या पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागणी - अनुदानित आश्रमशाळेतील परिरक्षण अनुदानात वाढ केल्यामुळे वाढीव तरतूद उपलब्ध करून देण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

### आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्र. पुमाप्र-२००८/प्र.क्र. ११०/का. ११

मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२

दिनांक : २९ ऑगस्ट, २००८

- वाचा :- १) वित्त विभागाचे परिपत्रक क्रमांक पुरक-१००८/प्र.क्र. ११२/२००८/अर्थसंकल्प-३, दिनांक ५ ऑगस्ट, २००८.  
२) शासन निर्णय, अदिवासी विकास विभाग, क्रमांक अआशा-२००८/प्र.क्र. ३९/का. ११, दिनांक २ एप्रिल, २००८.  
३) शासन निर्णय, अदिवासी विकास विभाग, क्रमांक बियुडी-२००८/प्र.क्र. ४५/का. ७, दिनांक ८ ऑगस्ट, २००८.

प्रस्तावना :- अनुदानित आश्रमशाळा चालविण्यासाठी येणारा खर्च भागविणेकरिता स्वयंसेवी संस्थाना शासनमान्य विविध बाबींवर ठरविलेल्या निकषाप्रमाणे शासनातर्फे अनुदान देण्यात येते. अनुदानाच्या विविध बाबींपैकी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या भोजनावरील खर्च भागविण्याकरिता दरमहा दरडोई रु.५००/- प्रती विद्यार्थी याप्रमाणे परिरक्षण अनुदान स्वयंसेवी संस्थाना देण्यात येत होते. सदर परिरक्षण अनुदानाच्या दरात रु. ५००/- वरुन दरमहा ६३०/- याप्रमाणे वाढ करण्यास शासनाने मंजूरी दिलेली असून वाढीव परिरक्षण अनुदान दिनांक १.४.२००८ पासून अनुज्ञेय आहे. सदर वाढीव परिरक्षण अनुदान संबंधितांना अदा करण्यासाठी रु. २७,९३,७०,०००/- एवढया रकमेची पुरवणी मागणी प्रस्तावित करण्यात आली होती.

शासन निर्णय :- या बाबतची रु. २७,९३,७०,०००/- इतक्या रकमेची पुरवणी मागणी बाब क्र. २३७ व २४४ अन्वये माहे जुलै, २००८ च्या पावसाळी अधिवेशनात सादर केली होती. सदर पुरवणी मागणी मंजूर झाली आहे.

२. आता महाराष्ट्र (द्वीतीय पुरवणी) विनियोजन अधिनियम २००८ ( सन २००८ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २५ ) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग -चार, दिनांक ३० जुलै, २००८ रोजी पुरवणी मागण्यांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीच्या वितरणासाठी पारित झाला असल्याने संदर्भाधीन दिनांक ८ ऑगस्ट, २००८ च्या शासन निर्णयान्वये यासाठी रु. २७,९३,७०,०००/- (रुपये सत्तावीस कोटी त्र्याण्णव लाख सत्तरहजार फक्त) एवढी तरतूद आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या अधिनस्त ठेवण्यात आली आहे. सदर तरतूद खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे.

३. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी वरील वाचा येथील अ.क्र ३ मधील शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधिन राहून त्यामध्ये दर्शविलेल्या कॅश फ्लो व लेखाशीर्षानुसार पुढील विवरणाप्रमाणे मंजूर तरतूद खर्च करावी.

योजनांतर्गत रक्कम

बाब क्रमांक २४४

टी-५, २२२५

(रुपये हजारात)

अ. क्र.	लेखाशीर्ष	परिरक्षण	एकूण अतिरिक्त मागणी
१	२२२५-१६०६ टीएसपी	१६८३६	१६८३६
२	२२२५-१६१५ टीएसपी	१४८९२	१४८९२
३	२२२५-२११२ ओटीएसपी	१८८२१	१८८२१
४	२२२५-२०२१ ओटीएसपी	२१६९६	२१६९६
		एकूण	७२२४५

योजनेतर रक्कम

बाब क्रमांक २३७

टी-२, २२२५

(रुपये हजारात)

क्र.	लेखाशीर्ष	परिरक्षण	एकूण अतिरिक्त मागणी
१	२२२५-१२६८	२०७१२५	२०७१२५
		एकूण	२०७१२५

४. हे आदेश, वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक २२९/०८/व्यय-१४, दिनांक २६.०६.२००८ नुसार वित्त विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहेत.

५. हा शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २००८०८२९१७३७५९००९ असा आहे.

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



( वसत भि. माने )  
कार्यासन अधिकारी

प्रत,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

अपर आयुक्त, आदिवासी विकास ठाणे / नाशिक / अमरावती / नागपूर.

महालेखापाल (लेखापरीक्षा) महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.

अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.

जिल्हा कोषागार अधिकारी, जि.नाशिक.

संचालक लेखा व कोषागारे, नवीन प्रशासकीय इमारत, मुंबई.

वित्त विभाग (व्यय-१४), मंत्रालय, मुंबई.

वित्त विभाग (अर्थ-१७), मंत्रालय, मुंबई.

कार्यासन अधिकारी (का.०७), आदिवासी विकास विभाग, मुंबई.

निवड नस्ती/ का.११, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.